



सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक-कोकण विभागीय पुरवणी

वर्ष १०, अंक ६९]

मंगळवार, ऑक्टोबर २९, २०२४/ कार्तिक ७, शके १९४६

[पृष्ठे ३, किंमत : रुपये ११.००

असाधारण क्रमांक १७७

प्राधिकृत प्रकाशन

उपविभागीय अधिकारी, पालघर, उप विभाग पालघर, जिल्हा पालघर

मुंबई - अहमदाबाद अतिजलद रेल्वे प्रकल्पासाठी न्याय नुकसानभरपाई मिळण्याचा आणि भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत यामध्ये पारदर्शकता राखण्याचा हक्क अधिनियम, २०१३ अंतर्गत कलम ११ (१) च्या

अधिसूचनेचे शुद्धिपत्रक

क्रमांक पीडी/भू.सं/हायस्पीड रेल/ कावि-९३२/२०२४.-“ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण राजपत्र भाग-१ कोकण विभागीय पुरवणी शुक्रवार, ऑक्टोबर ११, २०२४/अश्विन १९, शके १९४६, असाधारण क्रमांक १५०” अन्वये मौजे मान, ता. पालघर, जि. पालघर या गावाची मुंबई-अहमदाबाद अतिजलद रेल्वे प्रकल्पासाठी न्याय नुकसानभरपाई मिळण्याचा आणि भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत यामध्ये पारदर्शकता राखण्याचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम ११ (१) अंतर्गत अधिसूचना निर्गमित केलेली आहे. सदर मौजे मान, ता. पालघरच्या अधिसूचनेमध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करणेत येत आहे :

गावाचे नाव - मौजे मान, ता. पालघर, जि. पालघर

अनुसूची - १ च्या ऐवजी				अनुसूची - १ हे वाचावे			
अ. क्र.	गावाचे नाव	भूमापन किंवा सर्व्हे नं. / गट नं.	भूसंपादनाचे क्षेत्र (हे. आर चौ. मी.)	अ. क्र.	गावाचे नाव	भूमापन किंवा सर्व्हे नं. / गट नं.	भूसंपादनाचे क्षेत्र (हे. आर चौ. मी.)
४	मान	१४८९/प्लॉट नं. १	०.०२२०	४	मान	१४८/प्लॉट नं. १	०.०२२०

अनुसूची-२

सार्वजनिक प्रयोजन स्वरूपाचे विवरण

प्रकल्पाचे नाव .-	मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल प्रकल्प
प्रकल्पाचे वर्णन .-	मुंबई - अहमदाबाद हायस्पीड रेल प्रकल्प हा एकूण ५०८.१० कि.मी. चा प्रकल्प आहे. त्यापैकी महाराष्ट्रातील एकूण १५५.७६ कि.मी. व केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगर हवेली मध्ये ४.३० कि.मी. व गुजरातमध्ये ३४८.०४ कि.मी. आहे.
समाजाला मिळणारे लाभ .-	मुंबई -अहमदाबाद हायस्पीड रेल प्रकल्पामुळे जलदगती रेल्वे प्रकल्प बांधकाम करणे, त्याचा वापर करणे, व देखभाल करणे याकामी रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. स्थानिक लोकांना त्यांचे कौशल्य आणि अनुभव यानुसार त्या जागेतील प्रचलित नियमानुसार रोजगारच्या संधी मिळतील. तसेच त्या प्रकल्पामुळे प्रवासी वाहतुकीत वाढ, सुरक्षित आणि जलद प्रवास, भौगोलिक आणि सामाजिक दृष्टीने सर्वकष विकास, मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती, पर्यावरण स्थिरता ह्या बाबी अभिप्रेत आहेत.

अनुसूची-३

बाधित व्यक्तीचे विस्थापन करण्यास भाग पाडणारी कारणे

- (१) प्रकल्पाचे बांधकाम
- (२) प्रकल्पाचे परिचालक
- (३) प्रकल्पाची देखभाल

या कारणाकरिता जमिनीची आवश्यकता.

अनुसूची-४

(सामाजिक प्रभाव निर्धारण अभ्यास करणाऱ्या अधिकाऱ्याने दिलेल्या सामाजिक प्रभाव निर्धारण सारांश)

शासन महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२ यांनी त्यांचे अधिसूचना क्र. संकीर्ण ०१/२०१५ प्र.क्र.३/अ-२/ दिनांक १३ मार्च २०१५ द्वारे न्याय नुकसानभरपाई मिळण्याचा आणि भूमि संपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत यामध्ये पारदर्शकता राखण्याचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) यामध्ये कलम १० समाविष्ट केले असून, त्यामध्ये अशी तरतुदी केली आहे की, समुचित शासनाला जनहिताच्या दृष्टीने अधिसूचनेद्वारे, उक्त अधिनियमाच्या प्रकरण-दोन व प्रकरण-तीन यांच्या तरतुदी लागू करण्यापासून सूट देता येते. त्यानुसार महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण क्रमांक १२९, दिनांक ३० मे २०१९ नुसार उक्त फरक प्रकल्पाला जनहिताच्या दृष्टीने लोकहितकारी प्रकल्प असल्याकारणाने प्रकरण-दोन आणि प्रकरण-तीनच्या तरतुदी लागू करण्यापासून उक्त प्रकल्पाला सूट देण्यात आली आहे.

अनुसूची-५

नियुक्त केलेल्या प्रशासकाचा तपशील

अ.	प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे पदनाम	उप जिल्हाधिकारी (पुनर्वसन), पालघर
ब.	प्रशासकाच्या कार्यालयाचा पत्ता	उप जिल्हाधिकारी (पुनर्वसन), जिल्हाधिकारी कार्यालय, रुम नं. ११४, पहिला मजला, कोळगाव, बोईसर रोड, पालघर, ता. व जि. पालघर, पिनकोड ४०१ ४०४.
क.	ज्या अधिसूचनेद्वारे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे, त्या अधिसूचनेचा तपशील.	महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार- ब, वर्ष ५, अंक ९२(२) गुरुवार जुलै २०१९ / आषाढ २०, शके १९४१, महसूल व वन विभाग, अधिसूचना दिनांक ९ जुलै २०१९ अन्वये उप जिल्हाधिकारी (पुनर्वसन), जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर, यांची प्रशासक, पुनर्वसन व पुनर्स्थापना म्हणून नियुक्ती करणेत आली आहे.

सदर अधिसूचनेद्वारे ज्या जमिनीची सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा आवश्यकता भासण्याचे संभव असल्याचे कलम ११ चे उप-कलम (१) खाली अधिसूचीत करण्यात आले आहे. प्रारंभिक अधिसूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत सक्षम प्राधिकारी हायस्पीड रेल तथा उपविभागीय अधिकारी, पालघर, उपविभाग पालघर यांचे कार्यालयात आक्षेप नोंदविणेत येईल.

पालघर,
दिनांक २९ ऑक्टोबर २०२४.

सुनील माळी,
सक्षम प्राधिकारी (हायस्पीड रेल)
तथा उपविभागीय अधिकारी,
पालघर विभाग, पालघर.